



UNIVERSITY OF CAMBRIDGE INTERNATIONAL EXAMINATIONS
General Certificate of Education Advanced Subsidiary Level

www.PapaCambridge.com

MARATHI LANGUAGE

8688/03

Paper 3 Essay

October/November 2009

1 hour 30 minutes

Additional Materials: Answer Booklet/Paper

READ THESE INSTRUCTIONS FIRST

If you have been given an Answer Booklet, follow the instructions on the front cover of the Booklet.

Write your Centre number, candidate number and name on all the work you hand in.

Write in dark blue or black pen.

Do not use staples, paper clips, highlighters, glue or correction fluid.

Answer **one** question in Marathi.

Dictionaries are **not** permitted.

You should write between 250 and 400 words.

At the end of the examination, fasten all your work securely together.

Your essay will be marked out of 40 with 24 marks for quality of language and 16 marks for content.

सर्व प्रथम खालील सूचना वाचा.

तुम्हाला उत्तरपुस्तिका दिली असल्यास तिच्या मुखपृष्ठावरील सूचनांचे पालन करा.

उत्तरपुस्तिका व पूरक उत्तरपृष्ठांवर तुमचा परीक्षा केंद्र क्रमांक, अनुक्रमांक (रोल नंबर) व तुमचे नाव लिहा.

गडद निळ्या अथवा काळ्या शाईच्या लेखणीने लिहावे.

टाचणी अथवा टाचण्याची कोणतीही अन्य साधने, वाक्यांना अधोरेखित करण्यासाठी रंगीत लेखणीचा वापर,

डिंक किंवा चूक मजकूर खोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईचा वापर करू नये.

केवळ **एक** प्रश्न सोडवा.

शब्दकोषांचा उपयोग करण्यास मनाई आहे.

उत्तर 250 ते 400 शब्दांच्या मर्यादित असावे.

परीक्षेच्या शेवटी उत्तरांची सर्व पृष्ठे व्यवस्थित बांधावीत.

निबंधाला एकूण 40 गुण आहेत. त्यापैकी 16 गुण आशयासाठी व 24 गुण भाषेच्या गुणवत्तेसाठी आहेत.

This document consists of **2** printed pages.



खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर मराठीत निबंध लिहा. सुमारे 250 ते 400 शब्दांपर्यंत.

तरुण पिढी

1 आजची प्रसार माध्यमे तरुणांना चुकीच्या मार्गाने नेत आहेत. तुम्हास काय वाटते ?

प्रवास आणि पर्यटन

2 पर्यटनापासून फायदे आणि तोटे.

प्रदुषण

3 प्रदुषणांचे मानवावर होणारे दुष्परिणाम.

विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती

4 सामाजिक स्वास्थ्य आणि माणसांचे आयुर्मान वाढविण्यास विज्ञान व वैद्यकीय संशोधनांचे योगदान.

अन्न आणि पेय

5 समतोल आहार हाच आरोग्याचा मूलमंत्र आहे.